

ठेव खात्यांमधील दाव्याच्या निपटाराकरिता अर्जाचा फॉर्म सुरक्षित ठेव लॉकरमधील सामग्रीचे वितरण/मृत ग्राहकाने सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे परतफेड (नामांकन किंवा उत्तरजीवी कलमासह संयुक्त खाते वगळता इतर प्रकरणे)

दिनांक

शाखा व्यवस्थापक

गोदावरी लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जळगाव

शाखा-

महोदय,

श्री/ श्रीमती /कु. _____ (मृत/हरवलेल्या ग्राहकाचे नाव) यांच्या

ठेवी खात्यांमधील शिल्लक ठेव रक्कम/ लॉकर/ सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवलेल्या वस्तू परत करणे.

मी/आम्ही _____

_____ (दावेदार) याद्वारे घोषित करतो की मी/आम्ही श्री/श्रीमती/कु. _____ (मृत/हरवलेल्या ग्राहकाचे नाव) यांच्या ठेवी खात्यांमध्ये/सुरक्षित ठेव लॉकरमधील वस्तू/ सुरक्षित कस्टडीमध्ये असलेल्या रकमा/ वस्तूंचे दावेदार आहोत, त्यांचा मृत्यू _____ रोजी झालेला आहे/ ते दि. _____ पासून बेपत्ता आहे/शोधून सापडत नाहीत.

२. मी/आम्ही मृत ग्राहकाबद्दल आवश्यक असलेली माहिती खाली देत आहोत:

(अ) मृत्यूची तारीख आणि ठिकाण _____

(ब) मृत्यु प्रमाणपत्र क्रमांक _____ दिनांक _____ जारी केल्याचा तपशील _____ (प्रत जोडली आहे). (मूळ पडताळणीसाठी सादर करावे)

(क) वय _____ वर्षे.

(ड) वैवाहिक स्थिती: विवाहित / अविवाहित / विधवा (स्त्री)/विधुर

(इ) पत्ता: _____

शहर/जिल्हा: _____ पिन: _____ राज्य: _____ देश: _____

(फ) धर्म: _____

वारसाहक्काचा कोणता कायदा लागू आहे ते सांगा _____ (हिंदू, मुस्लिम, इ.)

(छ) मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांचे नाव, नातेसंबंध आणि वय:

अ क्र	नाव व पत्ता	वय	नाते	मोबाईल नंबर आणि ईमेल	हक्कसोडणाऱ्या / नाहरकत पत्रावर स्वाक्षरी केली ? (होय/नाही)
1					
2					
3					
4					

(ह) अल्पवयीन कायदेशीर वारसांच्या बाबतीत, नैसर्गिक पालक/कायदेशीर पालकांची माहिती:

अ क्र	कायदेशीर अल्पवयीन वारसाचे नाव	जन्मतारीख	पालकाचे नाव व पत्ता	अल्पवयीन मुलाशी असलेले नाते	पालकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल
1					
2					

३. मी/आम्ही, म्हणून खाली दिलेल्या तपशीलांनुसार मृत ग्राहकाने ठेवलेल्या ठेवी खात्यांमध्ये जमा झालेल्या व्याजासह शिल्लक रक्कम काढण्यासाठी/ सुरक्षित ठेव लॉकर्समधील सामग्री मिळविण्यासाठी/ सुरक्षित ताब्यात असलेल्या वस्तू परत दण्यासाठी माझा/आमचा दावा सादर करतो:

अ. ठेव खाती

अ क्र	ठेवीचे स्वरूप (बचत/चाल/एफडी)	खाते क्र.	रक्कम	मुदतपूर्तीची तारीख (एफडी च्या बाबतीत)
एकूण				

ब. सेफ डिपॉझिट लॉकर क्रमांक _____

धारण प्रकार: (एकटयाने संयुक्तपणे/दोहोंपैकी कोणीही एक/इतर) _____

लॉकर मधील वस्तु विवरण(जर माहिती असेल तर):

क. सुरक्षित ताब्यातील वस्तू पावती क्रमांक _____

वस्तूची माहिती (जर माहिती असेल तर):

४.१ मी/आम्ही वचन देतो की

(i) मी/आम्ही योग्य लाभार्थी(व्यक्ती) च्या विश्वस्त म्हणून वरील रक्कम/देयके धारण/प्राप्त करू आणि मला/आम्हाला केलेल्या कोणत्याही समझोत्यामुळे त्यांच्या हक्कांवर परिणाम होणार नाही.

(ii) उपरोक्त खाती/सुरक्षित ठेव लॉकर/सुरक्षित ताब्यातील वस्तू कोणत्याही वादाचा विषय नाहीत आणि मला/आम्हाला दावा करण्यापासून किंवा बँकेला माझ्या/आमच्या बाजूने किंवा अन्यथा निकाली काढण्यापासून रोखणारा कोणताही न्यायालयाचा आदेश नाही.

(iii) मी/आम्ही बँकेला धारण आणि सेट-ऑफ करण्याचा अधिकार वापरण्यास आणि त्यानुसार, मृत ग्राहकाने घेतलेल्या क्रेडिट सुविधांशी संबंधित बँकेला देय असलेली थकबाकी किंवा बँकेला देय असलेली इतर कोणतीही देणी, वरील खात्यातील मृत ग्राहकाने ठेवलेल्या शिल्लक रकमेतून वजा करण्यास अधिकृत करतो.

(iv) या विनंती पत्रानुसार मृत दाव्याच्या निपटारामधून/संबंधात उद्भवणारे कोणतेही कायदेशीर वारस, कार्यकारी, प्रशासक, कायदेशीर प्रतिनिधी यांच्याकडून होणारे कोणतेही दावे, दावे, कायदेशीर कार्यवाही यांच्यापासून बँकेला नुकसानभरपाई देणेस बँक जबाबदार राहणार नाही. त्या नुकसान भरपाईसाठी आम्ही बांधील राहु.

४.२ मी/आम्ही घोषित करतो की

(लागू पर्याय निवडा)

- ☐ माझ्या/आमच्या माहिती आणि ज्ञानानुसार मृत व्यक्तीने कोणतेही मृत्युपत्र मागे ठेवलेले नाही.
- ☐ मी/आमच्याद्वारे सादर केलेले मृत्युपत्र हे मृत व्यक्तीने मागे ठेवलेले शेवटचे मृत्युपत्र आहे आणि ते कोणत्याही वादाचा विषय नाही.

४.३ मी/आम्ही वरील व्याजासह उर्वरित शिल्लक/सुरक्षित ठेव लॉकर/ वरील नावाच्या मृत व्यक्तीच्या सुरक्षित ताब्यात असलेल्या वस्तूसाठी माझा/आमचा दावा खालील अटींमध्ये दाखल करतो:

(लागू पर्याय निवडा)

- ☐ दिवंगत श्री/श्रीमती/कु. _____ यांचे मृत्युपत्र दिनांक _____ (प्रत जोडलेली). मृत्युपत्राची अद्याप पुष्टी झालेली नाही किंवा त्यासंदर्भात कोणतेही प्रोबेट /प्रशासन पत्र प्राप्त झालेले नाही.

- ☐ दिवंगत श्री/श्रीमती/कु. _____ यांचे मृत्युपत्र
_____ दिनांक आणि _____ येथील _____
न्यायालयाने _____ दिनांकाच्या आदेशानुसार मंजूर केलेले प्रोबेट
_____ (प्रत संलग्न).
- ☐ प्रशासन पत्र क्रमांक _____ दिनांक _____ द्वारे _____
वर जारी केलेला (प्रत जोडलेली आहे).
- ☐ उत्तराधिकार प्रमाणपत्र दिनांक _____ च्या न्यायालयाने
_____ च्या आदेशानुसार _____ (प्रत जोडलेली आहे).
- ☐ न्यायालयीन आदेश / डिक्री दिनांक _____ न्यायालयाने जारी केलेला
दिनांक येथील _____ (प्रत जोडलेली आहे).
- ☐ मा. _____ (न्यायलय) व्दारा दिनांक _____ च्या
आदेशानुसार जारी केलेले कायदेशीर वारस प्रमाणपत्र (प्रत जोडली आहे).
- ☐ मृत ठेवीदाराच्या कायदेशीर वारसांचे स्वतंत्र व्यक्तीकडून घोषणापत्र/प्रतिज्ञापत्र (प्रत
जोडली आहे).

५.१ मी/आम्ही बँकेला विनंती करतो की देय शिल्लक (आवश्यक समायोजन, सेट-ऑफ, करून) खाली दिलेल्या दावेदारांच्या खात्यात हस्तांतरित करावी:

अ क्र	दावेदाराचे नाव व रक्कम	बँकेचे नाव आणि खाते क्र	IFSC	शाखा तपशील

अल्पवयीन दावेदारांसाठी, अशा दावेदाराचे नाव आणि त्याचे/तिचे नैसर्गिक/कायदेशीर पालक खाली दिले आहेत:

अ क्र	अल्पवयीन व्यक्तीचे /दावेदार नाव व रक्कम	जन्मतारीख	पालकाचे नाव	अल्पवयीन मुलाशी संबंध

५.२ मी/आम्ही बँकेला विनंती करतो की लॉकर्समधील सुरक्षित ठेव /वस्तू ताब्यात असलेल्या वस्तू खालील व्यक्तींना परत कराव्यात

अ क्र	दावेदाराचे नाव

६. मी/आम्ही माझ्या/आमच्या दाव्याच्या निपटाराकरिता खालील कागदपत्रे जोडली आहेत (लागू कागदपत्रे निवडा):

- ☐ मृत ग्राहकाचा मृत्यू प्रमाणपत्र / हरवलेल्या व्यक्तीच्या बाबतीत/ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) आणिपोलिस अधिकाऱ्यांनी जारी केलेला हरविलेली व्यक्ती सापडत नसल्याचा अहवाल
- ☐ दावा करणाऱ्या दावेदाराची ओळख आणि पत्ता सिद्ध करणारा अधिकृतपणे वैध दस्तऐवज
- ☐ मृत्युपत्र/ मृत्युपत्राचा पुरावा
- ☐ प्रशासनाचे पत्र (लेटर्स ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन)
- ☐ उत्तराधिकार प्रमाणपत्र
- ☐ न्यायालयीन डिक्री/ आदेश
- ☐ कायदेशीर वारस प्रमाणपत्र
- ☐ मृत ग्राहकाच्या कायदेशीर वारसांचे स्वतंत्र व्यक्तीकडून घोषणापत्र/प्रतिज्ञापत्र
- ☐ दावेदाराने स्वाक्षरी केलेले नुकसानभरपाईचे बंधपत्र
- ☐ तृतीय पक्षाने स्वाक्षरी केलेले जामीनपत्र /नुकसानभरपाईचे बंधपत्र
- ☐ दावेदार नसलेल्या कायदेशीर वारसांकडून हक्कसोड पत्र/ ना-हरकत पत्र

७. वर नमूद केलेली तथ्ये माझ्या/आमच्या माहितीनुसार आणि ज्ञानानुसार खरी आणि बरोबर आहेत.

८. देय शिल्लक/ सेफ डिपॉझिट लॉकर्समधील वस्तू /सेफ कस्टडीतील वस्तू स्वीकारणाऱ्या दावेदारांची नावे आणि स्वाक्षरी :

अ क्र	अल्पवयीन मुलाच्या दावेदाराचे/पालकाचे नाव दावेदार	स्वाक्षरी/ अंगठ्याचा ठसा

"अधिकृतपणे वैध कागदपत्र" (OVD) म्हणजे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार क्रमांक असल्याचा पुरावा, भारतीय निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र, राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेले NREGA द्वारे जारी केलेले जाँव कार्ड आणि नाव आणि पत्त्याचे तपशील असलेले राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी द्वारे जारी केलेले पत्र.

साक्षीदाराचे नाव आणि पत्ता (दावेदाराने अंगठ्याचा ठसा दिल्यास):

साक्षीदाराची स्वाक्षरी:

सभासद क्रमांक/खाते क्रमांक-

*(जे लागू नसेल ते हटवा)

टीप : १. _____ या अर्जात दिलेल्या संपूर्ण तपशीलांच्या अभावामुळे दाव्याच्या निकालात होणाऱ्या कोणत्याही विलंबासाठी बँक जबाबदार नाही आणि कायदेशीर वारसांमध्ये वाद असल्यास आणि ते सर्वजण बँकेला नुकसानभरपाईचे बंधपत्र देण्यात सहभागी होत नसल्यास, किंवा अस्वीकरण पत्र/ना हरकत पत्र देत नसल्यास, किंवा जिथे बँकेला मृत ग्राहकाचे एकमेव वारस असल्याबद्दल दावेदाराच्या (ना) खरेपणाबद्दल वाजवी शंका असेल तर कायदेशीर कागदपत्र मागवण्याचा आग्रह धरू शकते. अशा प्रकरणांमध्ये बँक दावेदाराला (ना) योग्यरित्या सूचित करेल.

२. जर बँकेला मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांकडून अनेक दावे प्राप्त झाले किंवा कायदेशीर वारसांमध्ये परस्पर वाद असतील किंवा तृतीय पक्षाने मृत व्यक्तीचे मृत्युपत्र सादर केले असेल तर, संबंधित पक्ष सक्षम न्यायालयाकडून आदेश/डिक्री किंवा मृत्युपत्राचा प्रोबेट (लागू असेल तसा) सादर केल्याशिवाय बँक दावा निकाली काढणार नाही, जोपर्यंत दावा होल्डवर/प्रलंबित ठेवण्यात येईल.

कार्यालयीन कामकाजासाठी

(वैध नामांकन असलेले/संयुक्त अधिकार नसलेले ठेव (सव्हायरशिप क्लॉज असलेले) /

दावे शाखा कार्यालय स्तरावरच मंजूर करावेत)

शाखाधिकारी/विभाग अधिकारी

संचालक मंडळ/उपसमिती ठराव क्रं. _____ दि. _____ व्दारा मंजूर

मुख्य कार्यकारी अधिकारी

चेअरमन

(रु.५ लाखाच्या वरील रकमेसाठी)